

श्रावैपन 1) a) TBr. 4, 4, 8, 8. — e) Saatfeld (in übertr. Bed.) BHAg. P. 10, 80, 45. 87, 20.

श्रावभृत्य m. ein Fürst von Avabhrīti, pl. N. einer Dynastie BHAg. P. 12, 1, 27.

श्रावभृत् adj. von श्रवभृत् in श्रावभृत्यात्सव BHAg. P. 10, 73, 9.

श्रावभृत्य n. = श्रवभृत् BHAg. P. 10, 74, 51. 73, 19. 84, 53.

श्रावयस lies 5, 4, 36 st. 5, 4, 37.

श्रावरक् adj. bedeckend, verhüllend, verfinsternd; davon nom. abstr. ओत् n. Sāu. D. 308, 3. SARVADARÇANAS. 132, 5.

श्रावरण् 2) a) zum Schluss zu vergleichen: श्रस्याज्ञानस्यावरणविते-पनामके शक्तिद्वयमस्ति VEDĀNTAS. (Allah.) No. 36. — c) श्रापुडकोषं हैमं मसर्व वह्निरावरणैरुतेम् BHAg. P. 11, 6, 16. WEBER, RĀMAT. UP. 301. fgg. 327. प्रकाशावरणतयः । साक्षिकस्य चित्तस्य यः प्रकाशस्तस्य यदव-रणं क्लेशकर्मादि तस्य तयः प्रतिलिपो भवति Verz. d. Oxf. H. 231, a, t v. u. und fgg. SARVADARÇANAS. 117, 9, 11. fünf Āvaraṇa bei den Gaina WILSON, Sel. Works 1, 310. SARVADAKÇANAS. 38. °प्रकाश 29, 15. fgg. — e) Çīc. 9, 66. — Vgl. गत्रावरण, देहावरण.

श्रावरणिन् (von श्रावरण्) m. N. einer Secte WILSON, Sel. Works 1, 40. — Vgl. श्रवावरणिन्.

श्रावरणीय adj. bei den Gaina Alles was unter den Begriff Āvaraṇa fällt SARVADARÇANAS. 37, 22.

श्रावर्णन् (vom caus. von वर्ण् mit श्रा) n. das sich-geneigt-Machen, Gewinnen: इष्टज्ञानावर्णन् Sāu. D. 412.

श्रावर्जित् (wie eben) n. das Geneigtsein, Bez. einer best. Stellung —, einer best. Figur des Mondes VARĀH. BHAg. S. 4, 14.

श्रावर्त् 1) m. nom. act. das Drehen: मन्द्यानावर्त् (so die neuere Ausg.) HARIV. 4424. — a) KATHĀS. 61, 279. — b) नदीमाकुलावर्ताम् R. 7, 110, 2. — c) Haarwirbel überh.: श्रावर्तावपि यस्यै स्यातां प्रदत्तिष्ठो ध्रीवायाम् ÇĀNKU. GBru. 4, 5, 9. लेखासंधिषु पद्मस्वावर्तेषु च यानि ते Ind. St. 5, 370. — h) N. eines best. Kometen VARĀH. BHAg. S. 11, 50. — Vgl. श्रायावर्त, दक्षिणावर्त, डुरावर्त, धुवावर्त, नन्धावर्त, ब्रह्मावर्त, राजावर्त, वामावर्त, योउशावर्त, सूर्यावर्त, हृदावर्त.

श्रावर्तक् vgl. उत्पलावर्तक्.

श्रावर्तन् 2) d) MittagWEBER, ÇJOT. 51. — e) Jahr MBn. 13, 5229. 5282. — 3) vgl. तैशासावर्तनी. — 4) m. N. pr. eines Upadipa in Āgambudvipa BHAg. P. 5, 19, 31. — 5) दृ भेद. einer best. Zauberkunst R. 7, 88, 20.

श्रावर्ष vgl. निरावर्ष.

श्रावस्ति, घनावस्ति BHAg. P. 3, 30, 4.

श्रावश्यक्, सर्वावश्यक् चक्रे प्रातःकार्यम् MBn. 5, 3334. चक्रुरावश्यकम् Alles was unumgänglich zu thun war 8, 9. BHAg. P. 9, 4, 37. 42. कार्य Sāu. D. 278. f. दृ 237, 7. घनावश्यकत 123, 14.

श्रावस्य vgl. देवावस्य.

श्रावस्याधान (श्रावस्य + श्रा०) n. das Anlegen des häuslichen Feuers Verz. d. Oxf. H. 83, a, 28. Titel eines Pariçishṭa des SV. ebend. 377, b, No. 375.

श्रावरू 1) mit dem acc.: सर्वत्र त्रासमावरू; BHAg. P. 9, 11, 17. सर्वत्रैव भयावरू; v. l. beim Schol. — Vgl. डुरावरू, मलावरू.

श्रावान् s. स्प्रावानम्.

श्रावाप 1) zu streichen, da श्रावाप hier die Bed. 2) h) hat. BENFETT gibt शरावाप die Bed. Bogen. — 2) e) Zusatz, Hinzufügung WEBER, ÇJOT. 33. fgg. — d) ÇĀNKU. ÇR. 1, 16, 3. 12, 1, 9. °स्थान n. heisst bei Bildung eines Stoma die रूक् eines Tr̄ka, welche mehr als dreimal wiederholt wird, LITJ. 4, 4, 2, 3. 6, 3, 2. PĀA. GRBJ. 1, 3, 5.

श्रावापिक् einzustreuen Schol. zu KĀTJ. ÇR. 24, 1, 3.

श्रावारि f. Marktude (स्तृत्येभ्यन्) ÇĀBDĀRN. bei UGÉVAL. zu UNĀDIS. 4. 124. श्रापण श्रावारिका विवरणिरूपः VALLABHA bei RĀJAM. zu AK. 2, 2, 2 bei AUFRECHT a. a. O.

श्रावास्य (von श्रावास oder von वस्, वसति mit श्रा) adj. bewohnt — zur Wohnung bestimm oder was bewohnt —, erfüllt wird von: श्रात्मा-वास्यमिदं विश्वं पतिक्विच्छिगत्यां जगत् BHAg. P. 8, 1, 10. = संव्याप्य Schol. — Vgl. इंद्रावास्य.

श्रावारू wohl Einladung zum Schmause in der Stelle: श्रावाकाश विवाहाश विश्वाश्वामते तथा । निर्वर्तते MBn. 13, 3232. Vgl. श्रावाहारा विवाहारूपं im Pāli, welches BURNOUF in Lot. de la b. I. 470 durch faire des conjurations und détourner des conjurations, WEBER aber in Ind. St. 3, 136 durch Herbeiführen und in-die-Ferne-fahren wiedergibt.

श्रावाकून 1) VARĀH. BHAg. S. 48, 19. BHAg. P. 11, 27, 13. Verz. d. Oxf. H. 83, b, 18. 103, b, 20.

श्राविक् 1) b) M. 2, 41. — Vgl. पञ्चाविक.

श्रावित्रि m. N. pr. °चय Verz. d. Oxf. H. 78, b, 45.

श्राविद्ववक्त्रा श्रा० + व०) m. (sc. रूप्त) eine best. Stellung der Hände beim Tanz Verz. d. Oxf. H. 202, a, 27.

श्राविर्वर्णीक् (श्राविस् + श०) adj. nach Sāu. = श्राविर्भूतसाधन oder श्राविर्भूतमुखक् RV. 4, 38, 4.

श्राविर्वर्ति (von श्राविस् + १. श०) f. das Offenbarwerden KĀTJ. 8, 9.

श्राविर्मुख (श्राविस् + मुख) adj. dessen Öffnung vor Augen liegt; f. ३ (sc. दारू) Bez. des einen Auges BHAg. P. 4, 23, 17. 29, 10.

श्राविर्वर्णोत्रा (श्राविस् + लोत्रा) m. N. pr. eines Mannes BHAg. P. 11, 2, 21.

श्राविल, रुधिराविल mit Blut besndelt MBn. 3, 7277. कामाश्रुलालाविल Spr. 3321. चन्द्रं वपुषि कुङ्कुमाविलम् so v. a. vermischt mit 2192. स्थूलशिलाविला besetzt mit RĀGA-TAR. 1, 265. प्रलम्ब्रमालाविल श्रातपत्रः bedeckt mit VARĀH. BHAg. S. 73, 2. Zu ÇĀNTIÇ. 3, 2 (Z. 2 vom Ende) vgl. Spr. 1138.

श्राविस्, euphonische Veränderungen des Auslauts vor क and ष VS. PRĀT. 3, 22. AV. PRĀT. 2, 63. — a) वारुणामदविशङ्कुमयावश्चनुयो भवत्-द्वावित्र रागः Çīc. 10, 19. Diese Trennung vom Verbum getadelt in der BHĀGAVRTTI; vgl. UGÉVAL. zu UNĀDIS. 2, 109. — b) श्राविष्कृत् MBn. 1, 6347 ist adj. समाविष्कृत् = श्राविष्कृत् Spr. 292. — compar. श्राविस्तराम् BHAg. P. 11, 7, 21.

श्रावीरौ (aus dem arab. عبّير) ein best. rothes Pulver: °चूर्ण BRAHMĀVAIV. P. im ÇKDra.

श्रावृत् 3) vgl. Ind. St. 5, 410. — Vgl. श्रावृत्.

श्रावृति PĀNĀKAR. 3, 11, 22. 15, 44 (vgl. WEBER, RĀMAT. UP. 304). Schol. zu NAISU. 22, 53.

श्रावृत् n. das Richten von Gebeten und Hymnen an einen Gott, Bez. einer best. Ceremonie WILSON, Sel. Works 1, 148.